

B.A. (PHYSICAL EDUCATION) SEM – II (CBCS - 2015

COURSE) : WINTER - 2017

SUBJECT : PSYCHOLOGY OF SPORTS

Day : Thursday
Date : 05/10/2017

W-2017-0472

Time : 02.00 PM TO 05.00 PM
Max. Marks : 60

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
 - 2) Figures to the right indicate **FULL** marks.
-

Q.1 Define sports psychology and elaborate its importance in sports (12)

OR

Write about scope of sports psychology.

Q.2 Write about growth and development in detail. (12)

OR

What is learning? Write about stages of learning.

Q.3 Define personality and its types with reference to Physical Education Sports. (12)

OR

Elaborate pre completion anxiety and its remedial.

Q.4 What is motivation and its types? (12)

OR

Write about psychological preparation of an athlete.

Q.5 Write short notes on: (12)

- a) Scope of sports psychology
- b) Learning curve
- c) Types of anxiety
- d) Motor learning

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ क्रीडा मानसाशास्त्राची व्याख्या लिहा आणि क्रीडेतील त्याचे महत्त्व लिहा. (१२)

किंवा

क्रीडा मानसाशास्त्राची व्याप्ती याविषयी लिहा.

प्र.२ वाढ आणि विकास सविस्तरपणे लिहा. (१२)

किंवा

अध्ययन म्हणजे काय? अध्ययनाच्या पायऱ्या लिहा.

प्र.३ व्यक्तिमत्त्वाची व्याख्या लिहून त्याचे प्रकार शारीरिक शिक्षण आणि क्रीडेतील (१२)
आधारासह लिहा.

किंवा

स्पर्धेपूर्वीची चिंता आणि त्याचे निदान विस्तृतपणे लिहा.

प्र.४ प्रेरणा म्हणजे काय आणि त्याचे प्रकार लिहा. (१२)

किंवा

खेळाडूची मानसाशास्त्रीयतयारी याविषयी लिहा.

प्र.५ टीपा लिहा. (१२)

- अ) क्रीडा मानसाशास्त्राची व्याप्ती
- ब) अध्ययन वक्र
- क) चिंतेचे प्रकार
- ड) कारक अध्ययन

* * * *